

Date: November 14, 2025

To, To,

The Manager, The Manager,

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex, Bandra (East),

Mumbai - 400 001. Mumbai - 400 051.

Scrip Code: 535136 Symbol: NIBE

Subject: <u>Publication of Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and half year ended September 30, 2025 in newspapers.</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of each newspaper publication of the Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and half year ended September 30, 2025, published in newspaper namely 'Business Standard' (English) and 'Navarashtra' (Marathi) on November 14, 2025.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For Nibe Limited

Komal Bhagat Company Secretary and Compliance Officer Membership No.: A49751 **BHARAT WIRE ROPES LIMITED**

Corporate Identity Number (CIN): L27200MH1986PLC040468

Regd. Office: Plot No. 4 MIDC, Chalisgaon, Industrial Area, Village-Khadki, Taluka-Chalisgaon, District-Jaigaon-424 101,
Maharashtra, India Tel.: +91-02589-211000, Corporate Office add: 10th Floor, Times Tower, Kamla City, Senapati
Bapat Marg, Lower Parel, Mumbai, Maharashtra, India, 400013. Maharashtra, India Tel.: +91-22-66824600. Fax: +91-22-66824666 - Website: www. bharatwireropes.com ● E-mail: investors@bharatwireropes.com

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FO	R THE HAL	F YEAR E	NDED 30TH	I SEPTEMI	BER, 2025	(Rs. In Lakhs)
	0	uarter Ende	ed	Half Year	Ended	Year Ended
Particulars	30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024	31.03.2025
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations (Net)	16,477.62	14,180.81	15,237.02	30,658.43	28,611.23	62,010.90
Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
Exceptional and/or Extraordinary items.)	2,991.94	2,069.30	2,552.81	5,061.24	4,985.72	9,782.33
Net Profit / (Loss) for the period before Tax						
(after Exceptional and/or Extraordinary items.)	2,991.94	2,069.30	2,552.81	5,061.24	4,985.72	9,782.33
Net Profit / (Loss) for the period after Tax (after						
Exceptional and/or Extraordinary items.)	2,213.83	1,560.50	1,885.55	3,774.33	3,690.66	7,244.01
Total Comprehensive Income for the period						
[Comprising Profit /(Loss) for the period (after						
tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,213.83	1,560.50	1,885.55	3,774.33	3,690.66	7,225.36
Equity Share Capital	6,858.46	6,858.46	6,844.89	6,858.46	6,836.29	6,844.89
Other Equity		-	-	-	-	66,812.81
Earnings per share (of face value of Rs. 10/- per						
share) (Not Annualised)						
Basic	3.23	2.28	2.77	5.51	5.41	10.60
Diluted	3.23	2.28	2.77	5.51	5.41	10.60
Notes:					•	•

In The above Financial results for the quarter and half year ended 30th September, 2025 were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at its meeting held on 12th November, 2025. This financial results has been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (IND AS) prescribed under Section 133 of the Companies, Act 2013 and other recognized accounting practices to the extent applicable.

2. The Company is principally engaged in single segment viz, Manufacturing of Wire & wire ropes based on nature of products, risks return and internal business reporting system.

3. Previous Year / period figures have been regrouped / reclassified wherever necessary.

sary. For and on behalf of the Board of Directors Sd/-Murarilal Mitta

NIBE LIMITED

CIN: L34100PN2005PLC205813

Registered Office: Plot No. E-2/2, Phase III MIDC Industrial Area, Nanekarwadi CT, Taluka - Khed, Pune, Chakan - 410501, Maharashtra, India Tele No.: 02135-637999, Email ID: cs@nibelimited.com, Website: www.nibelimited.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED) FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

	(Rupees in Lakins, except for El												cept for EPS)
Sr.	Doutionland			Stand	alone					Conso	lidated		
No.	Particulars	(Quarter Ended		Half Year Ended Year		Year Ended	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended	
		30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024	31.03.2025	30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024	31.03.2025
		UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED
1	Total Income from Operations	6,259.01	8,119.01	12,722.00	14,378.02	23,650.39	48,146.72	7,336.79	8,249.92	13,598.76	15,586.71	24,604.54	50,731.51
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(735.65)	537.67	1,263.79	(197.98)	2,353.05	3,760.98	(1,315.04)	178.68	1,207.62	(1,136.34)	2,301.41	3,960.04
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(735.65)	537.67	1,263.79	(197.98)	2,353.05	3,760.98	(1,315.04)	178.68	1,207.62	(1,136.34)	2,301.41	3,960.04
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(492.75)	389.03	940.13	(103.72)	1 ,726.22	2 ,696.62	(968.76)	104.26	889.22	(864.48)	1,677.36	2,743.89
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(499.48)	389.03	940.92	(110.45)	1 ,727.72	2 ,702.07	(975.02)	104.26	889.43	(870.74)	1,678.29	2,748.73
6	Equity Share Capital	1,450.13	1,450.13	1,429.66	1,450.13	1,429.66	1,429.66	1,450.13	1,450.13	1,429.66	1,450.13	1,429.66	1,429.66
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						21,064.97						
8	Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) -												
	1. Basic:	(3.44)	2.69	6.80	(0.76)	12.81	19.42	(6.69)	0.72	6.34	(5.97)	12.26	19.76
	2. Diluted:	(3.44)	2.69	6.80	(0.76)	12.81	19.12	(6.69)	0.72	6.34	(5.97)	12.26	19.46

The above Un-Audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2025 were reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors at their respective Meeting held on Wednesday, November 12, 2025.

The above is an extract of the detailed format of the Un-Audited (Standlone and Consolidated) financial results for the quarter and half year ended September 30, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the Un-Audited (Standlone and Consolidated) financial results for the quarter and half year ended September 30, 2025 are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and Company's website at www.nibelimited.com or can be accessed by scanning QR Code.

Cohance

COHANCE LIFESCIENCES LIMITED

(formerly known as Suven Pharmaceuticals Limited)

Regd. Off: 215 Atrium, C Wing, 8th Floor, 819-821, Andheri Kurla Road, Chakala, Andheri East, Chakala Midc, Mumbai, Mumbai, Maharashtra, India, 400093 CIN:L24299MH2018PLC422236 Tel: 91 40 2354 9414/ 3311/ 3315 email: investorservices@suvenpharm.com website: www.suvenpharm.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR **QUARTER AND HALF-YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025**

Date: November 12, 2025

			STAND	ALONE			CONSO	LIDATED	
SI No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Half Year ended	Year ended	Quarter ended	Quarter ended	Half Year ended	Year ended
NO.		30-Sep-25	30-Sep-24	30-Sep-25	31-Mar-25	30-Sep-25	30-Sep-24	30-Sep-25	31-Mar-25
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	497.79	594.43	981.37	2504.43	555.57	603.77	1104.88	2608.50
2	Net profit for the period (before tax , exceptional and/or extraordinary items)	120.72	175.30	199.86	665.84	83.77	174.16	154.63	658.41
3	Net profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	120.72	175.30	191.76	650.06	83.77	174.16	146.53	642.63
4	Net profit for the period After tax (after exceptional and/or extraordinary items)	94.29	139.10	146.86	491.18	66.39	138.24	112.79	484.24
5	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	87.79	139.14	140.44	491.51	72.39	138.05	118.73	497.14
6	Equity share capital	38.26	25.46	38.26	25.46	38.26	25.46	38.26	25.46
7	Other Equity (Excluding Revaluation Reserve) as shown in the audited balance sheet				4242.31				3623.36
8	Earning Per Share (EPS)- (F	Face value of I	Rs.1/- each)						
	1. Basic	2.46	3.65	3.84	12.89	1.94	3.63	3.22	12.79
	2. Diluted	2.46	3.62	3.83	12.80	1.93	3.61	3.20	12.68
		(not annualised)	(not annualised)	(not annualised)	(annualised)	(not annualised)	(not annualised)	(not annualised)	(annualised)

1) The above is an extract of the detailed format of Quarterly/ Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quaterly/Annual Financial Results are available on the websites of the stock exchanges(s) (www.bseindia.com and www.nseindia.com) and company's website www.suvenpharm.com.

Place : Mumbai Date: 12 November 2025

Place: Bengaluru

Date: 13th November, 2025

For and on behalf of the Board **COHANCE LIFESCIENCES LIMITED**

(formerly known as Suven Pharmaceuticals Limited)

Himanshu Agarwal Whole-time Director & Chief Financial Officer

DIN: 06672915

DIC INDIA LIMITED

CIN - L24223WB1947PLC015202 Registered Office : UB 03, Mani Tower 31/41 Binova Bhave Road, Behala, Kolkata- 700038 Email id: investors@dic.co.in • Website: www.dic.co.in

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON SEPTEMBER 30, 2025

Nibe Limited Ganesh Ramesh Nibe Chairman & Managing Director DIN: 02932622

Particulars	Quarter ended September 30, 2025	Preceding quarter ended June 30, 2025	Corresponding quarter ended September 30, 2024	Nine months ended September 30, 2025	Corresponding nine months ended September 30, 2024	Year ended December 31 2024
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations (net)	22,316.99	22,647.98	22,100.96	65,985.78	66,231.25	88,152.89
Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	793.28	599.28	372.74	1,744.71	1,652.30	2,515.06
Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	793.28	599.28	372.74	1,744.71	1,657.67	2,589.58
Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	587.00	436.26	198.44	1282.02	1,239.05	1,953.90
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	571.71	420.95	185.62	1236.13	1,200.59	1,892.71
Equity Share Capital	917.90	917.90	917.90	917.90	917.90	917.90
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of Previous year)	_	-		_	_	40,607.26
Earnings per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic 2. Diluted	6.40 6.40	4.75 4.75	2.16 2.16	13.97 13.97	13.50 13.50	21.29 21.29

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Annual Financial Results are available on the Stock Exchange websites and are also available on Company's website at https://www.dic.co.in/sites/default/files/2025-11/outcome_sd.pdf which can be accessed by scanning the Quick Response code provided below:
- The above unaudited financial results for the quarter and nine months ended September 30, 2025 have been duly reviewed by the Audit Committee and were taken on record by the Board of Directors at its meeting held on November 13. 2025. As required in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Agreement and Disclosure Requirements) Regulations 2015, the same have been subjected to Limited Review by the Statutory Auditors.
- Figures for the previous periods have been regrouped / rearranged wherever necessary to conform to current period's classification.

By Order of the Board Sd/-Manish Bhatia **Managing Director and CEO**

Date: November 13, 2025

CARE Ratings Limited

CIN-L67190MH1993PLC071691



Regd. office: Godrej Coliseum, 4th Floor, Somaiya Hospital Road, Off Eastern Express Highway, Sion (East), Mumbai, Maharashtra - 400022 Tel. No.: 022-67543456 • Email: investor.relations@careedge.in Website: www.careedge.ir

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

(₹ in Lakhs except per share data)

		(t iii Zailii a shaapi par ariana an								
			CONSOLIDATED							
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30-09-2025	Quarter Ended 30-09-2024	Half Year Ended 30-09-2025						
		Unaudited	Unaudited	Unaudited						
1	Total Income from Operations	13,637.11	11,736.79	23,027.61						
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	7,691.09	6,423.22	11,435.08						
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	7,691.09	6,423.22	11,435.08						
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,720.99	4,687.83	8,370.73						
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5,840.48	4,584.25	8,452.93						
6	Paid-up Equity Share Capital (Face value : ₹10/- per share)	2,999.50	2,990.07	2,999.50						
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-						
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic	18.90	15.41	27.51						
	Diluted	18.81	15.36	27.38						

Extract of Statement of Standalone unaudited Financial Results for the Quarter and Half year ended September 30, 2025

			STANDALONE	
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30-09-2025	Quarter Ended 30-09-2024	Half Year Ended 30-09-2025
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations	11,426.92	10,151.08	18,990.85
2	Profit before Tax	7,481.47	6,628.82	11,418.97
3	Profit after Tax	5,583.28	4,963.51	8,494.83

Note:

Date: November 12, 2025

Place: Mumbai

- The above is an extract of the detailed format of Quarterly & Half yearly Un-Audited Financial Results (Standalone & Consolidated) filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly & Half yearly Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) with limited review report are available on the website of the Stock Exchanges (www.bseindia.com,
- www.nseindia.com) and the website of the Company: www.careedge.in. The Board of Directors at its meeting held on November 12, 2025, has declared an interim dividend of ₹8/- per equity share of face value of ₹10/- each.
- The above Quaterly and Half yearly Un-Audited financial results, have been reviewed & recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on November 12, 2025 as per Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and have been subjected to limited review by the statutory



For and behalf of the Board of Directors **CARE Ratings Limited** (Mehul Pandya) Managing Director & Group CEO DIN No.: 07610232

(₹ in Lakhs except per share data)

Shanlkara Building Products Ltd.

CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2025 (₹ In Crores, except per share data)

	For	the Quarter en	ded	For the Half	year ended	For the Year ended	
Particulars	30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024	31.03.2025	
	Unaudited	Restated	Restated	Unaudited	Restated	Restated	
Total Income from Operations	280.04	323.56	338.45	603.60	674.15	1,364.82	
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(5.92)	1.18	1.89	(4.74)	1.86	2.15	
Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(5.92)	1.18	1.89	(4.74)	1.86	2.15	
Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(5.16)	0.42	0.86	(4.74)	0.22	(0.79	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(5.17)	0.42	0.81	(4.75)	0.20	(0.79	
Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	24.25	24.25	24.25	24.25	24.25	24.25	
Reserves(excuding Revaluation reserve as per balance sheet of previous year)						386.7	
Earnings per share (of ₹ 10/- each) - not annualised	(2.13)	0.17	0.36	(1.95)	0.09	(0.33	
Basic & Diluted (Rs.)							
Key results of Shankara Building Products Limited on a standalone basis							
Total Income	0.32	0.25	0.54	0.57	0.75	1.44	
Profit before tax	(6.43)	(2.03)	(0.75)	(8.46)	(1.80)	(4.01	
Profit after tax	(5.55)	(1.98)	(1.10)	(7.53)	(2.41)	(5.18	
Total Comprehensive Income	(5.55)	(1.98)	(1.10)	(7.53)	(2.41)	(5.18	

The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com, www.nseindia.com and Company's website www.shankarabuildpro.com

CIN: L26922KA1995PLC018990

Registered Office: G-2, Farah Winsford, 133 Infantry Road, Bengaluru-560001 Corporate Office: 21/1 & 35-A-1, Hosur Main Road, Electronic City Post, Veerasandra, Bengaluru- 560 100. Website: www.shankarabuildpro.com, Email: compliance@shankarabuildpro.com

SHANKARA BUILDING PRODUCTS LIMITED

SUKUMAR SRINIVAS

Managing Director

DIN: 01668064

Adfactors 621/25

सावित्रीचा अक्कल कोटचा ध्यास

क्सं सप्राठीवरील जय जब स्वामी समर्थ ही मालिका प्रतेक भागाणिक मुंद्र अर्थ उठणडत नेते. या आजव्हशात प्रेक्षकांना अनुभावाला मिळणार आहि एक भावनिक आणि अध्यापिक प्रवास - ''सावित्रीया अक्तरकोटचा ध्यास' या भागामध्ये. स्वामीवर्वतिक अद्धा, स्रीचा आत्मविश्वास आणि कर्माचा अर्थ उलगडणारे हे भाग प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे आहेत. कर्जात



भाग प्रश्नकाच्या मनाला भिडणार आहत. कजात बुझालेली पण सामिनीस अक्कारण्केटला जाऊन स्वामी समावीस अवहरू देहने जाणारी सामिनीस अवहरू देहने जाणारी सामिनीस अवहरू अहें ने जाणारी सामिनीस असे अहं सुझालेली पण सामिनीस अहं आहे. सिंह्य हाता होता में क्षेत्र अलाव नाही ता आई आहे, पण स्वामीसाडी ती अवहरू भक्त आहे. तिच्या हातांनी थाणलेल्या गोवन्या मुख्ये तिच्या अद्भेवं प्रतीक. त्या विकृत तो स्वामीच्या दर्शनसाडी पैसे जामले आणि आनंदाने म्हणते, "गोवन्या विकृत तो स्वामीच्या दर्शनसाडी पैसे जामले आणि आनंदाने म्हणते, "गोवन्या विकृत तो स्वामीच्या दर्शनसाडी पैसे जामले आणि अनंदाने में क्षेत्र के लोग क्षेत्र सामिनीस प्रतीक में किए मानिस प्रतीक मानिस के सामिनीस के स्वामी विवास के सामिनीस के साम स्वामा तांचा कशा मदत करणार? गातमर गातमच बडाल सावकार भानुदासका कसा घडा प्रिक्तणार है जानून भेचयमाती यान जान वाच त्यामां समर्थ — आदोर स्वामीचा — योग्य अक्कालकोट दर्शनाचा, सोम ते शानी रात्री ८ वा. आपल्या करूस मराठीवर. सावित्रीच्या आयुष्यता परीक्षा बनुन येतात. ऐशांच्या आणि आर्ककारच्या गात्री बहुडालेले गतिमध्ये तीतमचे बडाँक सावकार भानुसर. तो सावित्रीच्या हातातुन तिच्या मेहनतीचे पैसे हिसकावतो आणि महणतो, "माझं कर्ज फिटत नाही तोवर है पैसे माझे!" तिच स्वम तुटतं.

ग्रामपंचायत महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव, जि. पुणे.

अ. नं.	कामांचे नाव	लेखाशिर्ष	निवीदा रक्कम	निविदा फी	इसारा रक्कम	कामपूर्ण करणेचा कालावधी
1	तेलपठार येथे पाण्याची टाकी व पाइंप लाईन करणे.	१५ वा वित्त आयोग	\$4,80,88\-	2 40/-	१ टक्के	३ महिने
?	बुध्द वस्तीमध्ये पेव्हींन ब्लॉक बसविणे	१५ वा वित आयोग	45,0,8,85/-	740/-	१ टक्के	३ महिने
3	आंबटकर मळा बॉदेस्त गटार करणे.	१५ वा वित्त आयोग	१२७१३२/-	₹40/-	१ टक्के	३ महिने
8	शिवाजी महाराज पुठळा जिला बनविणे.	१५ वा वित्त आयोग	CYS. \$10/-	₹40/-	१ टक्के	३ महिने
4	ग्रामपंचायत ऑफिसला सुख सोयी पुरविगे.	१५ वा वित्त आयोग	\$86598/-	240/-	१ टक्के	३ महिने
5	स्मशानभुमी सुधारणा करणे. (गावडाण)	१५ वा वित्त आयोग	549866/-	340/-	१ टक्के	३ महिने

पंचायत समिती आंबेगाव ता. आंबेगाव, जि. पुणे

निविदा सूचना नोटीस क्र.१/२०२५ २०२६

ग्रामपंचायत स्तरावर स्थानित विकास कार्यक्रम (२५१५-

6,84,898

6,86,383

6,704,768

म्हाळुंगे त. घोडा स्मलानभूमी सुधारणा शेड सरक्षण भिंत बांघणे

ब्रम्बर्गवाका विरमात अंतर्गत त्रोण यमनाभ् अंतर्गत रस्ता करणे.

ग्रम्परंचायत कुशिरेषु, अंतर्गत कोंडरे माळवाडीक जागारा रस्ता करणे

प्रमनंत्राका पिसगणे वाघोबा मंदीर ओडवाजव सरक्षण भिंत सोधणे

ग्रामरंचायत आंमोडी अंतर्गत भैरवनाथवस्ती रस्त करणे ता. आंमेगाय

ग्रम्पंचावत शिनोली अंतर्गत कानामचीवाडी रस्त करणे

ग्राम्पंचायत शिनोली अंतर्गत धारेचीवाडी ते योज्यडवस्ती रस्ता कॉक्रिटीकरण करणे

म्मरंचायत गंपापुर खुर्द अंतर्गत रस्ता करणे.

चास अमृतेश्वर सभामंडप समोर ता. अभिगाव, जि. पुग

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे सध्या आरोग्याच्या समस्यांमुळे चर्चेत आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना नुकतेच मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले कड़ा कंपालियात देखिल करण्यात आल होते, परंतु आता ते सुखरूप घरी परतले आहेत. ते घरी उपचार घेत आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते वेगाने रिकव्हर होत आहेत. त्यांचे जवळचे मित्र त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला भेट देत आहेत.

द रम्यान, त्यांच्या घराबाहेर पापाराझींनी मोठी गर्दी केली पाराश्वाना माठा गरा करूठ अर्जा, गुरुवारी सकाठी एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये सनी देओल संतापर्केला दिस्त आहे. तुमच्या घरात आई – बडील नाहीत का? अप्ता स्वाल करत सनी देओल पापाराझींवर आपला राग काढत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोक म्हणतात की त्यांचा स्वार सेवार

राग योग्य आहे.

झाहरा, अभिनयात येणे कसे झाले? - मी चार वर्षांची असल्यापासून झालः? - मी चार वर्षांची असल्यापासून डान्स करतेय. डान्सची मला आवड होती. ज्या शहरात डान्स स्पर्धा असे तिथे मी आवर्जन भाग स्पर्धा अस तिथं मा आवजून भाग धेत असे, माझी आई मल्ज त्या स्पर्धेच्या ठिकाणी मल्ज घेऊन जात असे. विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन माझा आत्मविश्वास वाढत गेला एक बार लखनक में डान्स और ऍक्टिंग दोनों प्रतियोगिता थी , मी एक्टग दाना प्रातयागता था , मा दोन्ही स्पर्धेत भाग घेतला आणि 'जीजाजी छत पर है' या मालिकेत्सादी माझी निवड झाली . खरं म्हणजे मिळालेला हा रोल केमियो (लहान भूमिका) होता पण भूमिका ४ दिवसांची अस्नृति मी ही भूमिका ,अभिन्याची पहिली संधी मला सोडावीशी वाटली नाही. एक छोटे से अभिनय के मौके ने

एक छोटे स आभाग के मान्य ना मुझे अभागत को तिस्स जुकाल कर **बाल दिन शाळेत** दिया. खूप शिकायला मिळतं अभिनयात ..ज्या जशा व्यक्ती

तुमृच्या घरात आई-वडील नाहीत का?

सनी देओलचा संताप : पापाराझींवर 🚧 भडकल्याचा व्हिडीओ झाला व्हायरल

तुम्हाला लाज बाटत नाही का?: ज्येष्ठ तो मोद्यान ओरडला, तुम्हाला लाज अभिनेत धर्मेंद्र रूपाल्यात असताना बाटत नाही का? तुमसे आई- वडील सोसल मीडियाल जांची विभन्न झाल्याची आणि गुरू थेते नाहीत का? अपना अफडा पहल्पात आली होती. अनेक संतापाच्या स्वरात हात जोडून सनीन मान्यवार लोकानी लोगी 'एक्स राक्त प्रमाणका कर शब्दात प्रटात का मान्यवार लोकानी लोगी 'एक्स राक्त प्रमाणका करका शब्दात प्रटात हात इस्तंजलीही बाहण्याचा प्रकार घडला. गोधनीयस्तव हुल्ला: हा विहडिओ श्रद्धाजलाहा वाहण्याचा प्रकार घडलल. याबरून देओल कुटुंबीय कमारणिये संतापले आहे. धर्मेंद्र याना डिस्चार्ज देण्यात आला अस्पृन ते घरी आहेत. त्यामुळे पापाराझींनी त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली आहे. त्यावरून सनी देओल पापाराझीसमोर संतापलेला दिसला. यावेळी

गोपनीयतेवर हल्लाः हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत. पाहित्यानतरं चाहतहा प्राताक्रया देत आहत. लोक म्हणतात की सनी देओलचा राग योग्य आहे. ज्या पद्धतीने पापाराज्ञी त्याच्या घराबाहर उभे आहेत ते गोपनीयतेवर पूर्णपणे हल्ला आहे. एका व्यवतीने कमेंट सेवशनमध्ये लिहिले, "हे काय आहे? ते

असलेल्या या मालिकेची लोकप्रियता वाढतीच आहे. जे बाल कलाकार होते तेही हळहळू मोठे होऊ लागले. या मालिकेत अनेक वर्षे काम करणारी बालिका झाहरा वारसी आजही या सिटकॉम मालिकेत काम करतेय ,तिच्या अभिनयाची प्रशंसा गेली अनेक वर्षे

सोनी सब वाहिनीवर 'हणू की उलटन पलटन 'हा शो सुरू होऊन ६ वर्षे उलटून गेलीत आणि आजही ६-७ वर्षांनतर मुख्यत: लहान मुलं असलेल्या या मालिकेची

शाळेत शिकतेय, बाल दिनाच्या निमित्याने तिच्याशी झालेल्या या

हुप्पू की उलटन पलटन हीं तुझी प्रदीधं —गाइया आहिने माल हे गहत्ताचे सूत्र कारमान्व मारिककात ती तुला कशी भिकाली ? - जीजा जी छत पह हैं 'या मारिककात माडी भूमिका यो आल्याक्य आहेत्य आहे. आपत्या छोटी होती तेरी ती पसंत काटा होता तर्रा ता पसत केली गेली आणि म्हणूनच मला 'हप्पू की उलटन पलटन 'मालिका मिळाली. आटपण आतशय भहत्त्वाच आह. आपल्या कामांसाठी वेळ विभागृन दिला पाहिजे. अध्यास, खेळ, थोडा टीकी पाहणे, घरी वेळ देणे हे सगळे केले पाहिजे. तेव्हाच तुम्ही आयुष्यात यशस्त्री होता असे ती सांगृत आली आहे. म्हणून मी अध्यास,

माझा होमवर्क शूटिंगला सेटावर देखील करते. ' शाळेत तुला व्हीआयपी -स्टार ट्रीटमेंट मिळते का ? ामळत का ! -मुझे कोई स्टार ट्रीटमेंट नहीं मिलती ! पण तेच चांगले आहे. मला जर स्टार ट्रीटमेंट मिळाली असती तर माझ्या डोक्यात हवा गेली असती. बिनाकारण असे महत्व मिळाले की लहान कोवळ्या वयात डोक्यात हवा जाते असं मम्मी

कोवळ्या वयात डाक्यात हला जात अस मम्म स्पणते, मला देखील तिच स्पणणे पटते. क्या तुम्हारा ही रोल चमची का है ? असं विचारतात तेव्हा मला खूप छान वाटते. —मी १२ वर्षे अलीकडे पूर्ण केलीत. हळहळू अभिनवाच्या माध्यमातून जीवन आणि जीवनातील अङ्गणी समजतेय. माझे आवडते आजनातार जडचना समगापन माझ आउडा. कलाकार -माधुरी दीक्षित, शाहरूख खान आहेत . त्यांच्यासारखं गुणी, मोठं व्हावं अशी इच्छा आहे. आता काही ठरलं नाही माझं . माझ्याकडे आता ३ टॅलेंन्टस आहेत.

धर्मेंद्रविषयी कुटुंबीय भावुक

कुटुंब आणि त्याच्या प्रियजनीना धक्का बसला . सलमान, शाहरूख आणि आमिर हे तिन्ही खान त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते .

त्याला एकटे का सोडत नाहीत?" दुसऱ्या व्यक्तीने लिहिले, "अशा परिस्थितीत कोणीही रागावेल." दुसऱ्या व्यक्तीने लिहिले, "आधी त्यांनी अफवा पसरवल्या आणि आता ते त्यांना त्रास देत आहेत.

मुलगी प्रेमात वेडी

चित्रपर आणि ओरीरीमध्ये ।चत्रपट आण आटाटामध्य त्याच्या निर्दोष कॉमिक टायमिंग आणि संस्मरणीय अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता सानंद वर्मा जाणारा आभनता सानद वमा त्याच्या आगामी कॉमेडी फ्रैंचायझी चित्रपट मस्ती ४ द्वारे हास्याचा आणखी एक डोस आणण्यासाठी सज्ज आहे. विजय ६९, बबली बाउन्सर, पटाखा, आंखों की गुस्ताखियां सारख्या लोकप्रिय सारख्या लाकात्रः प्रोजेक्ट्समध्ये काम करणारा हा रणकियोगा म्हणतो की या प्राजक्ट्समध्य काम करणारा है।
अभिनेता म्हणतो की या
चित्रपटात तो एका मनोरंजक
नवीन अवतारात दिसेल. मस्ती
४ मधील त्याच्या भूमिकेबहल बोलताना वर्मा म्हणतो



नेटफ्लिक्सचा बारामुल्ला चित्रपटा, की हा केवळ एक अलौकिक थ्रिलर नाही तर एक कवळ एक अलाकक प्रारल नाहा तर एक अनुभव आहे. वारामुल्ला स्वाय १६ देशांमध्ये नेटॉलक्सच्या टॉप १० ग्लोबल नॉन-इंग्राने विजयरांच्या यावित #३ स्थानात्व १३ करात आहे। ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा अलीकिक श्रिलर राष्ट्रीय पुरस्कार विजेता विरायणिक आहित्य जामेळ यांचा आहे आणि त्यात मानव कौल आणि थाषा सुंबळी यांचे टामरा अभिक्य आहे दमदार अभिनय आहेत.

स्तव आणि अलौकिक यांच्यातील रेषा अस्पष्ट करत, बारामुल्ला एक भ्यावह,प्रवासाचे आश्वासन देतो जो

भयावह,प्रवासाचे आश्वासन देतो जो क्रेडिट्स गेल झाल्यानंत बराव काल टेकतो. तुम्ही कभीडी न पाहिलेला असा एक अलीविक क्षिलर: बारामुल्ला हा चित्रपट भारतीय प्रकारानंदी आलीकर शैली पुरारीपणा करते. हा चित्रपट फक्त उड़ी मारण्याच्या भीतींबहल नाही, तर तो त्या भयावक अस्यस्थतेबहल आहे. नेटिफ्लिस्सची अलीविकतेत आत्रापर्यनंत्री सर्वात धाइसी झेंप्स-नेटिफ्लिस इंडियाने अविस्मरणीय क्षिलर आणि पाव-केंद्रित नाटके सादर केली आहेत परंतु वारामुल्ला हा अलौकिकतेत आतापर्यंतचा सर्वात धाडसी अनुभव

कृष्णाच्या नजरेतून कृष्णाचे आयुष्य दाखवण्याची इच्छा स्वृती बालगुड निर्माच संकरना आणि कोणाच पदतीने हा सहस्ती आणि तिर्माच संकरना और अणि कोणाच पदतीने हा सहस्ती आणि तिर्मेच अनेक करण्यामाने कार कारण आहे आणि

असते आणि तिचे अनेक फोटोशूट असो वा तिचे प्रोजेक्ट्स असीत चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात. गेल्या काही दिक्सांपासून तिने केलेले कृष्णाचे फोटोश्ट खूपच चर्चेत आहे आणि त्याला वेग्रेड महत्त्वही प्राप्त झाले आहे कारण् संस्कृती 'संभवामि युगे युगे' हा खास शो प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या शो च्या निमित्तानेच 'नवराष्ट्र'ने संस्कृतीसह याबाबत खास बातचीत केली. संस्कृतीने या शो ची

절대는 레더크리크 하다. 본단하여기 리 18

PUBLIC NOTICE
In the Court of Shir. R. M. Mishra,
District Judge- 05 & A.S.J. Nagour.
6-9 New Bulling (Room No. 705)
CIMA. No.05/2025 FIRES FOR: 1811/126/
PROCESS No.
APPLICANT: Niekta w/o Nawmath Nawa
Non APPLICANTS. Navnath Krushna
Nawale.
To.

To,

1) Navnath Krushna Nawale,
Age-40 Yrs., Occu. Service,
R/o, Near Sawata Mail Mandir,
Nawlewadi, Tail. Purandar, Dist. Pune
Whereas the above named applicant
filled an Petition under Appeal Under Se
5 of Limitation act for condonation of c
You are hereby informed to appear in this

Nagpur Date: 07/11/2025 By Order, Sd/-

शो होणार आहे. तसंच हा शो करण्यामागे काय कारण आहे आणि

नाहरत. 'मी भरतनाटयम डान्सर आहे आणि गेले दीड वर्ष रियाज चालू आहे. नृत्य हा अत्यंत येईल हे पहायचं होत आवडीचा विषय आहे आणि गेल्या १ मनापासून इच्छा आहे

करण्यामान कार कारण जोण किया या शो साठी कृष्णाचीच व्यक्तिस्ता का वर्षापासून आगण ज्या नृत्यात पारंगत निवडली यावावत अगदी मनमोकळ्या गणा आहोत, त्यामध्ये काहीतरी वेगळं करावं मारल्या आहोत, स्वेनहीत्या चाहत्यासाठी हा अस्सा विचार चालु होता. वरेचदा आगणा अंग निवक्तीं पारंगी उत्पारा आहे. एण कक्क तृत्वावात ठोकोमध्ये अस्पारी आगणा आगणा चोळ्या या शो बाबत अधिक जागृती पाहतो एण भरतनाट्यमवाबत अस अनेकदा झालेलं पाहत नाही, मला भरतनाट्यम कशा पद्धतीने प्रमोट करता

एएलटीईएफएफची सुरुवात 'टर्टल वॉकर'ने

झोया अख्तर, रीमा कागती आणि तायरा मलानी यांनी ऑस्कर विजेत्या एचएचएमआय टॅगल्ड बँक स्टुडिओजसोबत सहकार्य करून टर्टल बाकरची निर्मिती केली आहे, ज्याला जगभरातील चित्रपट महोत्सवांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आणि प्रेक्षकांनी त्याचे खूप कौतुक केले आहे.

बहुप्रतिक्षित पर्यावरणीय महितीण्ट ४ ते १४ डिसेंबर २०२५ दरम्या होणाऱ्या आंक लिवेंद्रगे थिंग एन्सायनेमेंटल फिरफ्त फेरिस्टकल (एएल्टी-इंप्फ्ए्म) च्या उद्घाटन वित्रपटाच्या रूपात राखका आंक, एएल्टी-इंप्फ्एफ् । भारतातील प्रमुख पर्यावरण केंद्रित चित्रपट महोत्सव मानलाँ जातो, जो हवामान जागरूकता आणि कतीला प्रेरणा देण्यासाठी विविध आवाज आणि प्रभावी कथा एकत्र आणतो. २०२४ मध्ये डॉक एनवायसी येथे झालेल्या जागतिक प्रीमियरनंतर, टर्टल वॉकर जगभरातील VALKER -

सादर करण्यात आला आहे. तैरा मलानी दिग्दर्शित हा चित्रपट भारतीय पर्यावरणवादी सतीश भास्कर यांची कथा सांगतो, ज्यांनी समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी आपले जीवन समर्पित केले १९७० च्या दशकाच्या उत्तराधांत स्पतीश क्ल. १९७० च्या दशकाच्या उत्तरायात, सतार भास्कर यांनी भारताच्या किनारी भागात प्रवास केला, समुद्री कासवांचे रहस्य समजून घेण्यासाठी आणि त्यांना नामशेष होण्यापासून बाचवण्यासाठी त्यांच्यासोबत राहिले.

आश्चर्यकारक दृश्ये आणि तीन्न मानवी भावनेद्वारे, हा चित्रपट बदलला जगात सागरी जीवनासमोरील आव्हानांवर प्रकाश टाकतो. दिग्दर्शिका तायरा मलानी म्हणाल्या, या वर्षीचा एएलटी-ईएफएफ टर्टल वॉकरसोबत लाँच एएल:--इएकएक टटल बाकरसाबत लाख करताना आम्हाला खुप अभिमान वाटतो. सतीश भास्करच्या कथेने माझ्या मनात सागरी जीवसृष्टीबहल खोल आदर आणि आशेची नवी भावना निर्माण केली आहे, विशेषतः अशा वेळी जेव्हा त्याची सर्वात जास्त गरज असते. निर्मात्या जका त्याचा सवात जास्त गरज असता. ानमात्या जोबा अस्तार महणाच्या, ट्रंट कविकर हा चित्रपट अशाच एका माणसाच्या शांत आणि प्रेरणादायी धाडसाला समर्पित आहे. सतीश भारकरचा प्रवास आपल्याला या ग्रहावरील प्रत्येक सजीव वस्तू किती मील्यवान आहे याची आठवण करून देतो. पर्यावरण आणि वन्यजीवांच्या समर्थनार्थ काम करणाऱ्या एएलटी-ईएफएफ या व्यासपीठावर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे याचा आम्हाला आनंद आहे. निर्मात्या रीमा कागती आन्हाला आनद् आह. ।नमात्वा रामा कागता म्हणात्या, हा चित्रपट निसर्गाची कोमलता आणि त्याची अद्भुत लव्यचिकता दोन्ही दाखवतो. ही कथा जास्तीत जास्त प्रेश्नकांपर्यंत पोहोचण्यास पात्र आहे. आम्हाला अभिमान आहे

ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे निविदा नोटीस क्र. १० सन २०२५-२६

वेरे ता. शिरूप नि. पुणे खालीलप्रमाणे कामाचे सीलवंद निषदा जि. प. पुणे क कडुन १ पाकीट पपतीने माणिल आहे. कोज्य निषदाचा नमृत प्राप्तपंत्रपात तरे १९,१९१,४०,२९, मेरी कामांजर्यन कामकाराज्य दिखाने व सेळाडे राधात तरेश १९,१९१,४०,२०, मेरी सामाची १९,०० पानं जाम करून दि. १९,१९,४५,४०,५०, सेणी पार्त अवर्थालया कामांजर्म

अ. नं.	कामांचे नाव	निविदा रक्कम	निविदा फी रक्कम	वयाणा रक्कम	कामाचा कालावधी	ठेकेदाराचा प्रवर्ग
ŧ	ठडेगाव दमहेरे नरके आडी रोहीदास नरके ते सुरेश तोडकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे.	१,५०,६०७/-	२६६	स्ट	६ महिने	सुशिक्षित वेरोजगार
9	ल्डोगाव तमहेरे विश्वदेश्या मंदीन समोगैल बोज विवोर रस्ता करणे.	3,78,08%/-	336	цy	६ महिने	सुजिक्षित बेरोजगार
9	तळेगाव डमडेरे भैरवनाथ नगर दुर्गा देवी मंदीरापासुन रोहीदास धादवड यांच्या मरागर्वत सिमेंट रस्ता करणे.	8,38,839/-	२६६	स्ट	६ महिने	सुशिक्षित बेरोजगार
¥	लळेगाव डमडेरे श्रीनाथ मंदीर ऐव्हींग ब्लॉक बसविणे	२,९८,०६६/-	२६६	स्ट	६ महिने	सुशिक्षित वेरोजगार

ामळाला. त्या सुंदर काळानंतर आज या नव्या गायकांना । आत्मविश्वासान्

निबे लिमिटेड

३ महिन

३ महिने

३ महिन ३ महि

३ महिने

३ महिने

३ महिने

३ महिने

(यहरा वर्गातील १ ते ५ (३१)

सीआवर्ष्य : L34100PN2005PLC205813 वता : प्लॉट क्र. ई - २/२, फेज ६, एमआवडीवी इंडस्टीयल एरिया, वानेकरवाडी मीटी, तालका खेड, एवे, चाकम - ४१० ५०१, मह

्र एक राज्यात, कृपाए संपाची												रु. लाखांत, ईपी	एस वगळता,
31.		निवारी अस्त्रेर विवारी अस्त्रेर				वर्षअखेर		तिमारी अखेर	1991		रीआखेर	वर्षअसोर	
31. 35.	तपरील	30.09.7070	30.05,7074	20.01.2024	30,09,7074	30.09,7078	32.03.2024	30.09,7074	30.08,3034	30.09.7072	30.05.2024	30.05.2026	39.03.909
		(अलेखायोधित)	(अलेखायतिका)	(अलेखायीहित)	(अलेखाररिका)	(अलेखार्याक्षित)	(लेखार्चाकित)	(अलेखाचीकित)	(अलेखगरीक्षित)	(अलेखाचीवित)	(अलेखार्याक्षित)		(लेखापरिका
8	चरिवालनाङ्ग एक्म उत्पन	5,345.05	50.955,5	17,622.00	\$1,365.03	90,550.03	Y6,8Y5,68	70.215.0	4,709.93	\$1,456.65	\$4,466,68	\$8,\$08.48	40,002.4
3	बालावधीवरिता निरुव्य नवा/(तोटा) (वर, अपवादात्मक व/वा अतिवितेष वार्वीपूर्व)	(624.55)	520.50	2,350.65	(\$16.16)	8,353.05	37,620,50	(1,014.08)	250.46	2,200,52	(1,135.38)	2,341.91	3,550.00
3	करपूर्व कालावधीकरिता निकास नका/(तोटा) (अपवादात्कक व/बा अतिविज्ञेष बार्बीयस्थात)	(635.55)	430.50	2,765.65	(559.55)	9,343.64	3,680.90	(8,384,08)	\$160.50	2,200.62	(2,335.3Y)	7,845,17	3,550.0
¥	ক্ষমেন্যর ক্ষানাব্যক্তির বিজ্ঞ বয়/(বঁয়া) (প্রায়াহান্ডক ব/বা প্রবিথিক বার্বাফালা)	(Y99.94)	\$49.08	520.58	(503.69)	1,021,22	9,696.69	(86.588)	\$4¥.26	464.99	(38.885)	1,500.15	9,088.6
9	बालावधीवरिता एकूण सर्वसमानेशक उत्पन (कालावधीवरिता (कारास्थात) क्या/(तीरा) च अन्य सर्वसमानेशक उत्पन (कारास्थात) यांचा समानेश)	(54.774)	\$69.00	570.52	(880.3%)	\$1.090.09	2,502.05	(94,48)	\$0X.25	68.733	(200.003)	25.560.35	9,0000.0
4	सम्माग मांडकरा	7,340.75	7,350.75	2,275.55	7,300.73	23.295.65	1,845.44	7,3740.75	1,350.12	7,747.55	3,350.33	2,245.35	1,875.5
b	गर्जन (पुर्न्तृत्वांका गर्जन मध्यता) गत वर्षाच्या लेखापर्विक ताजेबंदामध्ये दर्शकित्वानुसार						22,05Y.25						
۷	प्रतितेशर उत्यन (प्रत्येशी ह. १०/-) (असंदित व संदित परिचानराव्यतिक)												
	१. मृतभृत	(3.3%)	2.45	\$.60	(20.0)	19.61	19.32	(93.3)	90.0	1.38	(4.50)	11.75	11.0
	२. मोम्पीका	(2.300)	2.55	1.40	(0.05)	19.61	19.22	(88.8)	9,167	E.3X	(5.55)	11.15	33.8

। आलेल्या हि. ३०.०९.२०२५ रोजी संबलेली तिमाही च सहामाहीकरिताच्या अलेख प्राथम प्रतीक सकारोंजनी केसावर अर्थन

रंगमं चां वर



अनभवायला

'हवा

हवाई '

गाणे

९० चे दशक म्हणजे मनाला म्हणजे मनाला स्पर्श करणारी गाणी, खोल भावना, खरा रोमांस आणि थोडासे ग्लॅमर आणि — आणि 'इंडियन आयडल'च्या प्रीमियर पार्टीत मला पुन्हा तो